

महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, महाबळेश्वर, जि.सातारा मे.बेल-एअर हॉस्पिटल या संस्थेस सन २०२३-२४ या कालावधीमधील उर्वरित ३० टक्के सहाय्यक अनुदानाची रक्कम अदा करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग

शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०२३/ प्र.क्र.२४६/ आरोग्य-४

मंत्रालय, १० वा मजला, संकुल इमारत,
गोकूळदास तेजपाल रुग्णालय आवार, मुंबई.
दिनांक : १९ ऑगस्ट, २०२४.

वाचा :-

- १) सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०१५/प्र.क्र.१२९/आरोग्य-४, दि.२७.०३.२०१८
- २) सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र.अनुदान-२०२०/प्र.क्र.९५/आरोग्य-४, दि.१८.०४.२०२०
- ३) सार्वजनिक आरोग्य विभाग,शासन निर्णय क्रमांक: अनुदान-२०२२/प्र.क्र.२९०अ/आरोग्य-४, दि.१३.०१.२०२३
- ४) सार्वजनिक आरोग्य विभाग,शासन निर्णय क्रमांक: अनुदान-२०२२/प्र.क्र.२९०ब/आरोग्य-४, दि.३१.०३.२०२३
- ५) सार्वजनिक आरोग्य विभाग,शासन निर्णय क्रमांक: अनुदान-२०२३/प्र.क्र.१२२/आरोग्य-४, दि.०७.०६.२०२३.
- ६) सार्वजनिक आरोग्य विभाग,शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०२३/प्र.क्र.२४६/आरोग्य-४, दि.१४.०२.२०२४.
- ७) सहसंचालक, आरोग्य सेवा, (अर्थसंकल्प व प्रशासन), मुंबई यांचे पत्र क्र.ससंआसे/कक्ष ६४/गारुमहाबळेश्वर/७०% अनुदान/२३-२४/२१६०-६१/२४, दि.३१.०१.२०२४.
- ८) सार्वजनिक आरोग्य विभाग,शासन निर्णय क्रमांक: अनुदान-२०२३/प्र.क्र.१२९/आरोग्य-४, दि.२३.०२.२०२४
- ९) सहसंचालक, आरोग्य सेवा, (अर्थसंकल्प व प्रशासन), मुंबई यांचे पत्र क्र.ससंआसे/कक्ष ६४/ गारुमहाबळेश्वर/अनुदान २३-२४/२०७-०८/२४, दिनांक ११.०६.२०२४.

प्रस्तावना:-

ग्रामीण रुग्णालय,महाबळेश्वर पीपीपी तत्वावर चालविण्यास देण्यात आलेल्या इंडियन रेडक्रॉस सोसायटी, पाचगणी (महाबळेश्वर) जि.सातारा संचलित बेल एअर हॉस्पिटल या संस्थेस दि माहे मार्च, २०२३ ते एप्रिल, २०२४ पर्यंतचा कालावधी पूर्ण केला असून या कालावधीकरीता ७० टक्के सहाय्यक अनुदान रक्कम रुपये रु.१,१६,४८,५३५/- दिनांक २३.०२.२०२४ रोजी मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित ३० टक्के अनुदान रु.१,१४,८८,०६६/- (अक्षरी रुपये एक कोटी चौदा लक्ष अठ्ठ्याऐंशी हजार सहासष्ट फक्त) बी.डी.एस.प्रणालीवर उपलब्ध करण्याबातचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय:-

ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर हे पीपीपी तत्वावर चालविण्यास देण्यात आलेल्या इंडियन रेड क्रॉस सोसायटी पाचगणी, सातारा संचलित मे.बेल एअर हॉस्पिटल व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, सातारा यांचेमधील दिनांक ०१.१२.२०२३ मध्ये झालेल्या करारान्वये रु.३,५३,८८,३६८/- इतकी वार्षिक रक्कम वेतन व भत्ते व इतर बाबींसाठी निर्धारित करण्यात आलेली आहे.

२. उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे कार्यालयाने बेल एअर हॉस्पिटल या संस्थेने ग्रामीण रुग्णालय, महाबळेश्वर येथील माहे मार्च, २०२३ ते एप्रिल, २०२४ पर्यंतचा कालावधी पूर्ण केला असून सन २०२३-२४ या कालावधीत एकूण रु.२,३१,३६,६०१/- इतका खर्च झाला आहे. त्यापैकी रु.१,१६,४८,५३५/- इतके सहाय्य अनुदान दि.२३.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात आले असून उर्वरित ३० टक्के अनुदान रु.१,१४,८८,०६६/- (अक्षरी रुपये एक कोटी चौदा लक्ष अठ्ठ्याऐंशी हजार सहासष्ट मात्र) इतकी रक्कम बी.डी.एस.प्रणालीवर उपलब्ध करून देण्यास हरकत नसावी.

३. सांमजस्य करारातील तरतूदीप्रमाणे देय होणारी रक्कम इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलीत पांचगणी (महाबळेश्वर), जि.सातारा येथील बेल-एअर हॉस्पिटल या संस्थेस देण्यासाठी होणारा खर्च मागणी क्र.आर-१, “२२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य, ०१-नागरी आरोग्य सेवा-विषम चिकित्सा, ११०-रुग्णालय व दवाखाने, ११० (०३) (०१) सहाय्यक अनुदाने अध्यापनेतर रुग्णालये व दवाखाने यांना सहाय्यक अनुदान, (२२१० ०१७३) सहाय्यक अनुदाने (३१) (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखाली वेळोवेळी मंजूर करण्यात येणाऱ्या तरतूदीतून भागविण्यात यावा.

४. प्रस्तुत प्रयोजनार्थ झालेला खर्च सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरीता मंजूर असलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा. तसेच, ज्या लेखाशिर्षातून सदरचा खर्च भागविण्यात येणार आहे त्या लेखाशिर्षासह तपासणी अहवाल शासनास सादर करण्यात यावा.

५. प्रस्तुत तरतूद उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे यांच्या अधिनस्त ठेवण्याबाबतची कार्यवाही सहसंचालक, आरोग्य सेवा (अर्थसंकल्प व प्रशासन), पुणे यांनी करावी.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०८१३१७४८४३४७१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(कविता पिसे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल (लेखा परिक्षा/लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/ नागपूर.

२. संचालक, आरोग्य सेवा-१, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई.
३. संचालक, आरोग्य सेवा-२, पुणे.
४. अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा (कुटूंब कल्याण, माता बालसंगोपन व शालेय आरोग्य), पुणे.
५. सहसंचालक, आरोग्य सेवा, रूग्णालये (राज्यस्तर), मुंबई.
६. सहाय्यक संचालक (लेखा व लेखापरिक्षा), आरोग्य सेवा, पुणे.
७. सहसंचालक, आरोग्य सेवा (अर्थ व प्रशासन), पुणे.
८. उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे.
९. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रूग्णालय, पुणे/सातारा
१०. जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे/ सातारा
११. इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलीत पांचगणी (महाबळेश्वर), जि.सातारा येथील बेल-एअर हॉस्पिटल.
१२. वित्त विभाग (कार्यासन /व्यय-१३), मंत्रालय, मुंबई.
१३. अवर सचिव (अर्थसंकल्प), सा.आ.वि., मंत्रालय, मुंबई.
१४. निवडनस्ती(आरोग्य-४), सा.आ.वि.